

आदिवासी विकास विभागाचे आश्रमशाळा  
व वसतिगृहाच्या इमारतीची दुरुस्तीसाठी  
निधी उपलब्ध करणे

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय, क्रमांक संकिर्ण-२००६/प्र.क्र.२/का.१७  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दि. ४ सप्टेंबर २००६.

वाचा: १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.आशाबां-२००६/प्र.क्र.२(भाग-२)/का.१७,  
दि.२७ जून २००६

२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००६/प्र.क्र.४१/का.७, दि.०१-०९-०६.

**शासन निर्णय:-** आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृह व आश्रमशाळांच्या दुरुस्तीसाठी जुलै २००६च्या विधानमंडळाच्या अधिवेशनात पूरक मागणीद्वारे तरतूद करण्यात आलेली आहे व शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००६/प्र.क्र.४१ /का.७, दि.०१-०९-२००६ मधील बाब क्र.२०८ शासकीय आश्रमशाळा दुरुस्तीसाठी रु.१६,८३,०००/- व बाब क्र.२०९ आश्रमशाळा दुरुस्तीसाठी रु.४,१७,९७,०००/- करिता नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यात आलेली आहे. आता ही रक्कम यासोबतच्या विवरणपत्र अ आणि ब प्रमाणे खर्च करण्यास खालील अटीच्या अधिन राहून शासन मंजूरी देण्यात येत आहे.

- i) सदरचा खर्च करण्यापूर्वी आवश्यक ती प्रशासकीय मंजूरी प्राप्त असल्याची खात्री करावी.
- ii) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००६/प्र.क्र.११/का.७, दि.१-९-२००६ मधील पृ.१०च्या तळटिपेनुसार आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी वसतिगृहनिहाय व आश्रमशाळानिहाय तरतूद संबंधित अधिकांक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ यांना वितरित करावी व शासनास कळवावे. (सोबत विवरणपत्र "अ" व "ब" जोडले आहे).
- iii) सदरचा खर्च, शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००६/प्र.क्र.४१ /का.७, दि.०१-०९-२००६ मध्ये दर्शविलेल्या कॅश फ्लोप्रमाणे त्या त्या महिन्यातच करण्यात यावा.

२. तसेच प्रत्यक्ष काम करताना काही ठिकाणी खर्चाबाबत फरक पडल्यास त्या लेखाशिर्षाखालील रकमेत आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांना मंजूर अनुदानात त्यानुसार फेर-वितरण करण्याचे अधिकार याद्वारे देण्यात येत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंडळांकडून आयुक्तांनी या कामांच्या मासिक प्रगतीचा अहवाल प्राप्त करून त्याचा एकत्रित अहवाल शासनास सादर करावा.

३. आदिवासींच्या शासकीय वसतिगृहांच्या दुरुस्तीचा खर्च मागणी क्र.टी-६, ४२२१ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याणावरील भांडवली रकम पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनताती क्षेत्र उपयोजना ०२- अनुसूचित जमातीचे कल्याण -


LR.No.20060922(2393400)

८००-इतर खर्च -राज्य याजनांतर्गत योजना -(०१)(०२) -वसतीगृह दुरुस्ती (४२२५ ०५२३) (दत्तमत) या लेखशिर्षाखाली मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

४. आदिवासींच्या शासकीय आश्रमशाळेच्या दुरुस्तीचा खर्च मागणी क्र.टी-६, ४२२५ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याणावरील भांडवली खर्च- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनताती क्षेत्र उपयोजना ०२- अनुसूचित जमातीचे कल्याण - ८०० इतर खर्च - (राज्य याजनांतर्गत योजना) - (०१)(०३) -आश्रमशाळा दुरुस्ती (४२२५ ०५१४) (दत्तमत) या लेखशिर्षाखाली मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

५. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्या विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.३९०/०६/व्यय-१४, दि.१९-६-२००६ अनुसार तसेच संचालक लेखा व कोषागारे (संगणक शाखा) मुंबई यांचा अनौपचारिक संदर्भ क्र. तांत्रिक/संगणक-२००६/कक्ष-५/अनौ.संदर्भ क्र.२१/२००६/ दि.२६-६-२००६ अनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



( झं.सा.रणदिवे )

सोबत : विवरणपत्र "अ" व "ब" प्रति,

कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक (५ प्रति)  
आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे  
अपर आयुक्त, आदिवासी विकास (प्रत्येकी २ प्रति) /ठाणे/नाशिक/ अमरावती/ नागपूर  
मा.मंत्री (आदिवासी विकास), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई  
मा. राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई  
प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई  
सर्व जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन अधिकारी,  
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) १ /२ महाराष्ट्र, मुंबई /नागपूर  
महालेखापाल (लेखापरिक्षा ) १ /२ महाराष्ट्र, मुंबई /नागपूर  
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, चंद्रपूर / गडचिरोली /भंडारा/ अहमदनगर  
उप सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई  
सर्व जिल्हा अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ,  
प्रधान वन संरक्षक, नागपूर  
अवर सचिव, (व्यय-१४),कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प-१७) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई  
अवर सचिव/कक्ष अधिकारी (१, ६, ७, १२, १३) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई  
निवड नस्ती.

(२)

( शासन निर्णय, क्रमांक संकिर्ण-२००६/प्र.क्र.२/का.१७, दि. ४ सप्टेंबर २००६ चे सहपत्र )

विवरणपत्र --अ  
( शासकीय वसतिगृह दुरुस्ती )

अ.क्र.	शासकीय वसतिगृहाचे नाव	कामाचे विवरण	अंदाजित रक्कम /खर्च करण्यास मंजूरी दिलेली रक्कम
१	मुलांचे वसतिगृह, गाडगेनकर अमरावती	इमारत दुरुस्ती	३०८,०००/-
२	मुलीचे वसतिगृह, नवापूर, जि. नंदुरबार	विद्युत फिटींग दुरुस्ती	८७,०००/-
३	मुलांचे वसतिगृह, नवापूर (१), जि. नंदुरबार	विद्युत फिटींग दुरुस्ती	१,२६,०००/-
४	मुलांचे वसतिगृह नवापूर (२), जि. नंदुरबार	विद्युत फिटींग दुरुस्ती	१,२९,०००/-
५	मुलांचे वसतिगृह, कल्याण, जि. ठाणे	विद्युत फिटींग दुरुस्ती	८०,०००/-
६	मुलांचे वसतिगृह, पालघर, जि. ठाणे	पिण्याच्या पाण्याची सोयीसाठी पाईपलाईन टाकणे	१,७१,०००/-
७	मुलांचे वसतिगृह, पुणे	संरक्षक भितीची उंची वाढविणे	३,२९,०००/-
८	मुलीचे वसतिगृह, जखार, जि. ठाणे	विद्युत सच मांडणीचे नुतणीकरण	१९८,०००/-
९	मुलांचे वसतिगृह, सुरगणा, जि. नाशिक	किरकोळ दुरुस्ती, इलेक्ट्रिक फिटींग व साहित्य	६३,०००/- ९७,०००/-
१०	मुलीचे वसतिगृह, घुळे	स्नानगृह व शौचालय टाइल्स बदलणे, दारे, खिडक्या दुरुस्ती, इलेक्ट्रीक फिटींग	९५,०००/-
		एकूण	१६,८३,०००/-

( शासन निर्णय, क्रमांक संकिर्ण-२००६/प्र.क्र.२/का.१७ दि. ४ सप्टेंबर २००६ चे सहपत्र )

विवरणपत्र -- ब

(शासकीय आश्रमशाळा दुरुस्ती)

अ. क्र.	प्रकल्प कार्यालय	शासकीय आश्रमशाळाचे नाव	प्रशासकीय मान्यतेचे आदेश	अंदाजित रक्कम /खर्च करण्यास मजुरी दिलेली रक्कम
१	यावल	सावे	शासन निर्णय क्र. इमानु-२००६/ प्र.क्र.३४ /का.१७ दि ३१-३-२००६	१२०००००
२		पिपळवाडा		१०३५०००
३	धारणी	जरीदा		१५०००००
४		टेंबुसोडा		-७३००००
५		डोमा		६०३०००
६		राणीगाव		१०७००००
७		टेंबली		५८६०००
८		टिटंबा		-८६१०००
९		सावलीखेडा		७४६०००
१०		गुल्लरघाट		६४१०००
११	पाठरकवडा	नांझा	५१४०००	
१३		किन्हीजवादे	१०८९०००	
१४		चिंचोणीबांटोणी	९३२०००	
१५		हपी	७९८०००	
१६		कापरा	६५३०००	
१७		चिंचघाट	५२२०००	
१८	धारणी	चिरोडी	शा.नि.क्र.आशा नु-२००५/प्र.क्र. १८१/का.१७ दि.३-१२-२००५	१७०००००
१९		कटुगा	७८६०००	
२०		वाई	६९८०००	
२१	नाशिक	ठेपणपाडा, ता.दिंडोरी, जि.नाशिक	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे आदेश क्र. इमा-२००६/ प्र.क्र.४०/ का.११(२), दि. जलै,२००६.	४७९०००
२२		टिटवे ता.दिंडोरी, जि.नाशिक	४७८०००	
२३	कळवण	मानूर, ता. बागलाण, जि.नाशिक	१८७०००	
२४		हरणबारी ता. बागलाण, जि.नाशिक	१७९०००	
२५		नरुळ, ता.कळवण, जि.नाशिक	२६९०००	
२६	राजूर	कोळेवाडी, ता.संगमनेर, जि.अहमदनगर	२०००००	
२७		अलकापूर, ता.संगमनेर, जि.अहमदनगर	४१३०००	
२८		जवळेवाळश्वर, ता.संगमनेर, जि.अहमदनगर	४९५०००	
२९	यावल	कुंभारी, जा.जामनेर जि, जळगाव	५००००	
३०		जोधनखेडा, ता. मुक्ताईनगर, जि जळगाव	४४३०००	
३१		वंजापूर, ता.चोपडा, जि.जळगाव	४२८०००	
३२	नंदूरबार	रोहोड, ता.साक्री, जि.घुळे	१५३०००	
३३		उमरदा, ता. शिरपूर, जि. घुळे	१४९०००	

( शासन निर्णय, क्रमांक संकिर्ण-२००६/प्र.क्र.२/का.१७, दि. ४ सप्टेंबर २००६ चे सहपत्र )

विवरणपत्र --अ  
( शासकीय वसतिगृह दुरुस्ती )

अ.क्र.	शासकीय वसतिगृहाचे नाव	कामाचे विवरण	अंदाजित रक्कम /खर्च करण्यास मंजूरी दिलेली रक्कम
१	मुलांचे वसतिगृह, गाडगेनकर अमरावती	इमारत दुरुस्ती	३०८,०००/-
२	मुलीचे वसतिगृह, नवापूर, जि. नंदुरबार	विद्युत फिटींग दुरुस्ती	८७,०००/-
३	मुलांचे वसतिगृह, नवापूर (१), जि.नंदुरबार	विद्युत फिटींग दुरुस्ती	१,२६,०००/-
४	मुलांचे वसतिगृह नवापूर (२), जि.नंदुरबार	विद्युत फिटींग दुरुस्ती	१,२९,०००/-
५	मुलांचे वसतिगृह, कल्याण, जि.ठाणे	विद्युत फिटींग दुरुस्ती	८०,०००/-
६	मुलांचे वसतिगृह, पालघर, जि. ठाणे	पिण्याच्या पाण्याची सोयीसाठी पाईपलाईन टाकणे	१,७१,०००/-
७	मुलांचे वसतिगृह, पुणे	संरक्षक भितीची उंची वाढविणे	३,२९,०००/-
८	मुलीचे वसतिगृह, जव्हार, जि.ठाणे	विद्युत सच मांडणीचे नुसणीकरण	१९८,०००/-
९	मुलांचे वसतिगृह, सुरगणा, जि.नाशिक	किरकोळ दुरुस्ती, इलेक्ट्रिक फिटींग व साहित्य	६३,०००/- ९७,०००/-
१०	मुलीचे वसतिगृह, घुळे	स्नानगृह व शौचालय टाइल्स बदलणे, दारे, खिडक्या दुरुस्ती, इलेक्ट्रीक फिटींग	९५,०००/-
		एकूण	१६,८३,०००/-

३